



WHITE ORGANIC AGRO LIMITED

WHITE ORGANIC AGRO LIMITED

(FORMERLY WHITE DIAMOND INDUSTRIES LIMITED)

312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. INDIA

Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: www.whiteorganicagro.com

Email: info@whiteorganicagro.com | CIN: L01100MH1990PLC055860

3rd October, 2020

To,
Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai- 400 001

Scrip Code: 513713

SUB: Submission of Published Quarterly Consolidated Un-Audited Financial Results of the Company for Quarter Ended June 30, 2020.

Dear Sir,

Please find enclosed herewith certified copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Mumbai Lakshwadeep (Marathi) edition dated October 2, 2020 in respect of publication of Consolidated Un-audited Financial Results for Quarter ended June 30, 2020, in compliance with SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the above on your record

Thanking You,
Yours faithfully
For White Organic Agro Limited

Darshak Rupani
Managing Director
(DIN : 03121939)

FY22 Budget exercise from October 16

A senior government official said the Budget-making exercise for FY22 is going to be an extremely hard task, given uncertainties across variables, including potential revenue collections and expenditure requirement to bring the economy back on its feet.

As such, all the FY21 Budget calculations made before the pandemic have gone for a toss, and the government was forced to announce a steep 54% hike in its full-year gross market borrowing plan to a record ₹12 lakh crore in just over a month into the current fiscal.

The Budget estimates for 2021-22 will be provisionally finalised after the expenditure secretary wraps up discussions with other secretaries and financial advisers. Pre-Budget meetings are expected to continue until the first week of November. It will be the third Budget (including an interim one) of both the Modi 2.0 government and finance minister Nirmala Sitharaman.

A number of established agencies have already projected a steeper GDP slide (some expect it to be as much as 15%) in FY21 than assumed earlier, after the government announced a record 23.9% contraction, the sharpest among the G-20 economies, in the June quarter.

While most agencies have predicted a recovery in FY22 (S&P projects a 10% expansion next fiscal), some of them have cautioned that it will be greatly aided by a favourable base and a meaningful rebound will take time to materialise. S&P expects a permanent loss of 1% in output over the next three years.

The Modi government had scrapped a colonial-era tradition of presenting the Budget at the end of February each year. Subsequently, former finance minister Arun Jaitley had for the first time presented the Budget on February 1, 2017.

Since the Budget date has since been advanced, various ministries are now allocated their budgeted funds from the start of the fiscal beginning April. This enables the departments greater flexibility as well as time to spend and suitably adjust their business plans.

SC order: Full refund for tickets booked during lockdown

"...we cannot lose sight of the present situation prevailing in the country and across the globe, ie the effect of pandemic Covid-19. It cannot be disputed that the civil aviation sector, which is one of the important sectors, is seriously affected in view of the ban imposed for operating flights," the SC Bench said.

Directing the civil aviation ministry to issue the necessary notification in this regard, the apex court said in cases where air tickets had been booked through agents, a refund will happen through them only.

For bookings made during and for travelling during lockdown needs to be refunded immediately "as the airlines were not supposed to book such tickets", the court said.

Users seek better disclosures on pay-later schemes from e-tailers

It was only on contacting the bank that they realised that the loan account was opened in connection with a pay-later purchase made on Flipkart. What's more, the account was shown to have an 'active' status long after the full payment for their purchase had been made.

IDFC First Bank responded to FE's queries about the issues faced by pay-later users and explained that the ₹60,000 amount was an annual credit limit issued to the shopper in an older version of the product. In other words, shoppers were enabled to make purchases worth up to ₹5,000 per month using the pay-later option on Flipkart.

The e-commerce platform went live with the Buy Now Pay Later (BNPL) solution in partnership with IDFC First Bank in September, 2019. The option allowed customers to make purchases on Flipkart and pay an aggregate bill for all purchases by the 10th of the following month.

A spokesperson for IDFC First Bank said, "In version 1.0 of Flipkart BNPL, this loan was booked as a personal loan facility

with a sanctioned limit of ₹60,000 a year, which was ₹5,000 for 12 months. In version 1.0, the loan of ₹60,000 reflected in the Bureau report as the aggregate sanctioned limit for a year."

The actual amount utilised against this limit was reported

under 'current balance' in the customer's credit report. "The FAQ on the Flipkart Pay Later site clearly says that the aggregate amount will not exceed ₹60,000 in a year. This is also mentioned in the sanction letter that is emailed to the customer," the bank added.

From the Front Page

In June 2020, version 2.0 of Flipkart BNPL was released. In this enhanced version, while the customer continued to get the annual sanctioned limit of ₹60,000, only the monthly

sanctioned limit of ₹5,000 gets reflected in the bureau report. "When a customer requests a closure of the fac-

ility, we close the facility and the same is reflected in the credit Bureau records as well. Until then, the customer enjoys the facility and has the right to use it," IDFC First Bank said.

However, online posts by

customers made as recently as September 21 show that they are unaware about the loan facility associated with their pay-later purchases.

The Reserve Bank of India's (RBI) policy on disclosures

about such loan facilities is unclear. An email sent to the central bank with a detailed description of the Flipkart BNPL solution and seeking responses on RBI's rules for such products remained unanswered.

DELHI JAL BOARD GOVT. OF N.C.T. OF DELHI OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER (CENTRAL)-II ANDHA MUGHAL, PARTAP NAGAR (NEAR METRO STATION) DELHI-110007 PRESS NIT No. 18 (2020-21)					
S. No.	Name of Work	Estimated Cost (Rs.)	Earnest Money (Rs.)	Tender Fee (Rs.)	Date of release of Tender/ Tender ID.
1.	Hiring of cycle rickshaws for supplying water in the area (Karol Bagh) AC-23 under EE(Central)-II.	Item Rate	52,700/-	500/-	Dt. 30.09.2020 2020_DJB_195110_1

Further details in this regard can be seen at <https://govtprocurement.delhi.gov.in>.

ISSUED BY P.R.O. (WATER)
Advt. No. J.S.V. 169(2020-21)

Sd/-
(Priti Pant)
EX. ENGINEER (Central)-II

ASSAM ELECTRICITY GRID CORPORATION LIMITED EMPLOYMENT NOTICE

On behalf of AEGCL, the undersigned invites application from candidates having requisite qualification & experience for engagement of "Individual Consultant For Environmental And Social Safeguard" for Asian Infrastructure Investment Bank (AIIB) funded Assam Intrastructure Transmission System Enhancement Project under AEGCL for a period of 1 (one) year on purely temporary basis with a consolidated monthly remuneration of Rs. 60,000/- (Rupees Sixty Thousand Only).

The terms of reference for the assignment, application form & guidelines for the same can be downloaded from AEGCL's website www.aegcl.co.in with effect from 02/10/2020 onwards. The last date of submission of completed application is 17/10/2020, 24:00 hours via email: aegclrecruitment@gmail.com. The list of shortlisted candidates shall be published in www.aegcl.co.in and also shall be informed via their email/ contact number provided in the application form. The hard copy of the application form alongwith application fee of Rs. 500/- (Rupees Five Hundred Only) in Demand Draft in favour of Managing Director, AEGCL is to be submitted before the interview.

Sd/-, General Manager (HR)
AEGCL, Bijulee Bhawan, Guwahati-1

T-872P/R/2020/Sgn06

WHITE ORGANIC AGRO LIMITED

(Formerly known as White Diamond Industries Limited)
CIN : L01100MH1990PLC055860
Reg Off: 312A, Kailas Plaza, VallabhBaug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077, India

Extract of Consolidated Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2020

Particulars	(Rs. In Lacs except EPS)	
	June 30, 2019 Current Quarter ended / Year to date figures (Unaudited)	June 30, 2019 Previous Year corresponding Quarter (Unaudited)
Total income from operations (net)	1838.44	4579.88
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax (after Extraordinary items)	144.84	408.91
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) *	129.68	408.91
Equity Share Capital	3500	3500
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)	0.37	1.17
Basic:	0.37	1.17
Diluted:	0.37	1.17
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)	0.37	1.17
Basic:	0.37	1.17
Diluted:	0.37	1.17

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites. - www.bseindia.com and on the website of the Company: <http://whiteorganicagro.com/>

By and on behalf of the Board of Directors
For White Organic Agro Limited
Sd/-
Darshak Rupani
Managing Director
DIN: 03121939

1-Oct-20

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES NOR IS IT A PROSPECTUS ANNOUNCEMENT. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY, OUTSIDE INDIA.

SURYODAY

A BANK OF SMILES

PUBLIC ANNOUNCEMENT

SURYODAY SMALL FINANCE BANK LIMITED

Our Bank was originally incorporated as Suryoday Micro Finance Private Limited at Chennai, Tamil Nadu, as a private limited company under the Companies Act, 1956 pursuant to the certificate of incorporation dated November 10, 2008 issued by the Assistant Registrar of Companies, Tamil Nadu, Andaman and Nicobar Islands at Chennai. Subsequently, our Bank was converted into a public limited company and the name of our Bank was changed to Suryoday Micro Finance Limited, and a fresh certificate of incorporation dated June 16, 2015 was issued by the RoC. Our Bank was granted the in-principle and final approval to establish a small finance bank ("SFB") by the RBI, pursuant to its letters dated October 7, 2015 and August 26, 2016, respectively. Pursuant to our Bank being established as an SFB, the name of our Bank was changed to Suryoday Small Finance Bank Limited and a fresh certificate of incorporation was issued by the RoC on January 13, 2017. Our Bank commenced its business with effect from January 23, 2017 and was included in the second schedule to the RBI Act pursuant to a notification dated July 24, 2017 issued by the RBI and published in the Gazette of India on September 2, 2017. For further details, see "History and Certain Corporate Matters" beginning on page 173 of the Draft Red Herring Prospectus dated September 30, 2020 ("DRHP").

Registered and Corporate Office: Unit No. 1101, Sharda Terraces, Plot No. 65, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai 400 614, Maharashtra, India; Tel: +91 22 4043 5800; **Website:** www.suryodaybank.com; **Contact Person:** Geeta Krishnan, Company Secretary and Compliance Officer; E-mail: company.secretary@suryodaybank.com; **Corporate Identity Number:** U65923MH2008PLC261472.

OUR PROMOTERS: BASKAR BABU RAMACHANDRAN, P. SURENDRA PAI, P. S. JAGDISH AND G. V. ALANKARA

INITIAL PUBLIC OFFER OF UP TO 20,061,796 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10 EACH ("EQUITY SHARES") OF SURYODAY SMALL FINANCE BANK LIMITED ("BANK" OR "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹1 PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹1 PER EQUITY SHARE) AGGREGATING UP TO ₹20 MILLION (THE "ISSUE") COMPRISING A FRESH ISSUE OF UP TO 11,595,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹115.95 MILLION (THE "FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO 8,466,796 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹84.67 MILLION ("THE OFFER FOR SALE"), COMPRISING UP TO 4,387,888 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹43.88 MILLION BY INTERNATIONAL FINANCE CORPORATION, UP TO 1,615,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹16.15 MILLION BY GAJA CAPITAL FUND II LIMITED, UP TO 889,842 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹8.89 MILLION BY DWM (INTERNATIONAL) MAURITIUS LTD., UP TO 750,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹7.5 MILLION BY HDFC HOLDINGS LIMITED, UP TO 250,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹2.5 MILLION BY IDFC FIRST BANK LIMITED, UP TO 200,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹2 MILLION BY AMERICORP VENTURES LIMITED, UP TO 186,966 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹1.87 MILLION BY KOTAK MAHINDRA LIFE INSURANCE COMPANY LIMITED, UP TO 100,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹1 MILLION BY POLARIS BANYAN HOLDING PRIVATE LIMITED AND UP TO 85,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹0.85 MILLION BY GAJA CAPITAL INDIA AIF TRUST (REPRESENTED BY ITS TRUSTEE, GAJA TRUSTEE COMPANY PRIVATE LIMITED) (COLLECTIVELY, REFERRED TO AS THE "INVESTOR SELLING SHAREHOLDERS"), UP TO 2,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹20 MILLION BY APNEET KAHLON AND UP TO 100 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹1 MILLION BY CHINTAN HARKANTBHAI TRIVEDI (COLLECTIVELY, REFERRED TO AS THE "INDIVIDUAL SELLING SHAREHOLDERS" TOGETHER WITH INVESTOR SELLING SHAREHOLDERS, THE "SELLING SHAREHOLDERS", AND SUCH EQUITY SHARES THE "OFFERED SHARES").

THE ISSUE INCLUDES A RESERVATION OF UP TO [•] EQUITY SHARES, AGGREGATING UP TO ₹[•] MILLION (CONSTITUTING UP TO 5% OF THE POST-ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL), FOR SUBSCRIPTION BY ELIGIBLE EMPLOYEES (THE "EMPLOYEE RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE EMPLOYEE RESERVATION PORTION IS HERINAFTER REFERRED TO AS "NET ISSUE". THE ISSUE AND NET ISSUE SHALL CONSTITUTE [•] AND [•], RESPECTIVELY, OF THE POST-ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR BANK. OUR BANK AND THE SELLING SHAREHOLDERS IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS, MAY OFFER A DISCOUNT OF UP TO ₹[•] OF THE ISSUE PRICE TO ELIGIBLE EMPLOYEES BIDDING IN THE EMPLOYEE RESERVATION PORTION ("EMPLOYEE DISCOUNT").

OUR BANK MAY, IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS, CONSIDER A PRE-IPO PLACEMENT OF UP TO 7,500,000 EQUITY SHARES FOR CASH CONSIDERATION AGGREGATING UP TO ₹75 MILLION (THE "PRE-IPO PLACEMENT"). THE PRE-IPO PLACEMENT WILL BE AT A PRICE TO BE DECIDED BY OUR BANK, IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS AND THE PRE-IPO PLACEMENT, IF ANY, WILL BE UNDERTAKEN PRIOR TO FILING OF THE RED HERRING PROSPECTUS WITH THE ROC. IF THE PRE-IPO PLACEMENT IS UNDERTAKEN, THE NUMBER OF EQUITY SHARES ISSUED PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT WILL BE REDUCED FROM THE FRESH ISSUE, SUBJECT TO THE MINIMUM ISSUE SIZE CONSTITUTING AT LEAST [•] OF THE POST-ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR BANK.

THE FACE VALUE OF EQUITY SHARES IS ₹10 EACH. THE PRICE BAND, THE EMPLOYEE DISCOUNT AND THE MINIMUM BID LOT SHALL BE DECIDED BY OUR BANK AND THE SELLING SHAREHOLDERS, IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS AND WILL BE ADVERTISED IN [•] EDITIONS OF [•], AN ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER, [•] EDITIONS OF [•], A HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER AND [•] EDITION OF [•], A MARATHI NEWSPAPER, MARATHI BEING THE REGIONAL LANGUAGE OF MAHARASHTRA, WHERE OUR REGISTERED AND CORPORATE OFFICE IS LOCATED, WITH WIDE CIRCULATION, AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/ISSUE OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO THE BSE LIMITED ("BSE") AND THE NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE"), AND TOGETHER WITH BSE, THE "STOCK EXCHANGES" FOR THE PURPOSE OF UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED (THE "SEBI ICDR REGULATIONS").

In case of any revision in the Price Band, the Bid/Issue Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Bank and the Selling Shareholders may, for reasons to be recorded in writing, extend the Bid/Issue Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Issue Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a public notice, and also by indicating the change on the respective websites of the Book Running Lead Managers and at the terminals of the Syndicate Members and by intimation to Designated Intermediaries and the Sponsor Bank, as applicable.

The Issue is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations and in compliance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations, wherein not more than 50% of the Net Issue shall be allocated on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs"), the "QIB Portion", provided that our Bank and the Selling Shareholders may, in consultation with the Book Running Lead Managers, allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. In the event of under-subscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net QIB Portion. Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis only to Mutual Funds, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price. Further, not less than 15% of the Net Issue shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Net Issue shall be available for Retail Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Issue Price. All potential Bidders (except Anchor Investors) are required to mandatorily utilise the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process providing details of their respective ASBA accounts, and UPID in case of RBIs using the UPI Mechanism, if applicable, in which the corresponding Bid Amounts will be blocked by the SCBS or under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Issue through the ASBA process. For details, see "Issue Procedure" beginning on page 344 of the DRHP.

This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that the Bank is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares pursuant to the Issue and has filed the DRHP with the Securities and Exchange Board of India ("SEBI") on September 30, 2020. Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with SEBI shall be made public for comments, if any, for a period of at least 21 days from the date of such filing by hosting it on the website of SEBI at www.sebi.gov.in, websites of Stock Exchanges i.e. NSE and BSE at www.nseindia.com, and the websites of the BRLMs i.e. Axis Capital Limited, ICICI Securities Limited, IIFL Securities Limited and SBI Capital Markets Limited at www.axiscapital.co.in, www.icicisecurities.com, www.iiflcap.com and www.sbicap.com, respectively. Our Bank invites the public to give their comments on the DRHP, with respect to disclosures made in the DRHP. The members of the public are requested to send a copy of the comments sent to SEBI, to the Company Secretary and Compliance Officer of our Bank and the BRLMs at their respective addresses mentioned herein. All comments must be received by our Bank and/or the Company Secretary and Compliance Officer or the BRLMs at their respective addresses mentioned herein below in relation to the Issue on or before 5.00 p.m. on the 21st day from the aforesaid date of filing of the DRHP with SEBI.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Issue unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Bank and the Issue, including the risks involved. The Equity Shares in the Issue have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the DRHP. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" beginning on page 21 of the DRHP.

Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be taken after a Red Herring Prospectus has been filed with RoC and must be made solely on the basis of such Red Herring Prospectus. The Equity Shares, when offered through the Red Herring Prospectus, are proposed to be listed on the Stock Exchanges.

Disclaimer clause of the RBI: A license authorising the Bank to carry on small finance bank business has been obtained from the Reserve Bank of India in terms of section 22 of the Banking Regulation Act, 1949. It must be distinctly understood, however, that in issuing the license the Reserve Bank of India does not undertake any responsibility for the financial soundness of the Bank or for the correctness of any of the statements made or opinion expressed in this connection.

For details of the share capital and capital structure of the Bank, please see the section titled "Capital Structure" beginning on page 70 of the DRHP. For details of the main objects of the Bank as contained in the Memorandum of Association, please see the section titled "History and Certain Corporate Matters" on pages 173 and 174 of the DRHP.

BOOK RUNNING LEAD MANAGERS				REGISTRAR TO THE ISSUE
AXIS CAPITAL	ICICI Securities	IIFL SECURITIES	SBI Capital Markets Limited	Kfn Technologies Private Limited
Axis Capital Limited 1 st floor, Axis House, C-2 Wadia International Centre, P.B. Marg, Worli Mumbai 400 025, Maharashtra, India Tel: +91 22 4325 2183 E-mail: suryoday ipo@axiscap.in Website: www.axiscapital.co.in Investor Grievance ID: complaints@axiscap.in Contact Person: Mayuri Arya SEBI Registration Number: INM000012029	ICICI Securities Limited ICICI Centre, H. T. Parekh Marg Churchgate, Mumbai 400 020 Maharashtra, India Tel: +91 22 2288 2460 E-mail: suryoday ipo@icicisecurities.com Website: www.icicisecurities.com Investor Grievance ID: customercare@icicisecurities.com Contact Person: Rishi Tiwari/ Nidhi Wagnoo SEBI Registration Number: INM000011719	IIFL Securities Limited 10 th Floor, IIFL Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013 Maharashtra, India Tel: +91 22 4646 4600 E-mail: suryoday ipo@iiflcap.com Website: www.iiflcap.com Investor Grievance ID: ig_ib@iiflcap.com Contact Person: Ujjawal Kumar/ Vishal Bangard SEBI Registration Number: INM000010940	SBI Capital Markets Limited 202, Maker Tower 'E', Cuffe Parade Mumbai 400 005, Maharashtra, India Tel: +91 22 2217 8300 E-mail: suryoday ipo@sbicaps.com Website: www.sbicaps.com Investor Grievance ID: investor.relations@sbicaps.com Contact Person: Sambit Rath/ Janardhan Wagle SEBI Registration Number: INM000003531	Kfn Technologies Private Limited (formerly known as Karvy Fintech Private Limited) Selenium, Tower B, Plot No. - 31 and 32 Financial District, Nanakramguda, Sringampally, Hyderabad, Rangareddy 500 032, Telangana, India Tel: +91 40 6716 2222 E-mail: suryodayasfb ipo@kfnitech.com Website: www.kfnitech.com Investor grievance ID: einward.ris@kfnitech.com Contact Person: M. Murali Krishna SEBI Registration Number: INR000000221

All capitalised terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

For SURYODAY SMALL FINANCE BANK LIMITED
On behalf of the Board of Directors
Sd/-
Company Secretary and Compliance Officer

Place: Navi Mumbai
Date: October 01, 2020

SURYODAY SMALL FINANCE BANK LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the DRHP with SEBI on September 30, 2020. The DRHP shall be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and is available on the websites of the BRLMs i.e. Axis Capital Limited, ICICI Securities Limited, IIFL Securities Limited and SBI Capital Markets Limited at www.axiscapital.co.in, www.icicisecurities.com, www.iiflcap.com and www.sbicap.com, respectively. Bidders should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please see the section entitled "Risk Factors" on page 21 of the DRHP. Potential Bidders should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any other applicable law of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are only being offered and sold (i) within the United States only to persons reasonably believed to be "qualified institutional buyers" (as defined in Rule 144A under the Securities Act, "Rule 144A") in transactions exempt from, or not subject to, registration requirements of the Securities Act, and (ii) outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S under the Securities Act and pursuant to the applicable laws of the jurisdictions where those offers and sales are made. There will be no public offering of the Equity Shares in the United States.

ADITYA MEDISALES LIMITED

CIN: U24230GJ1990PLC014535
Regd Office: 402, 4th Floor, R.K. Centre, Fatehgunj Main Road, Baroda - 390 002
Ph. No.: (91 22) 4218 1111 Website: www.adityamedisales.com

Extract of Audited Standalone Financial Results for year ended 31st March, 2020

(Regulation 52 (B), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015)

Sr No.	Particulars	(Rs. in Lakhs)	
		For year ended 31st March 2020	For year ended 31st March 2019
1	Total Income from Operations	-	-
-	From Continuing Business	11,603.04	4,228.88
-	From Discontinuing Business	13,632.33	892,958.15
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,521.88)	(4,624.19)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,521.88)	(4,624.19)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,238.07)	(5,091.66)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) *	(56,921.75)	(18,799.25)
6	Paid up Equity Share Capital	811.30	811.30
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	160,693.64	216,763.86
8	Net worth	161,504.94	217,575.16
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	134,908.96	15,000.00
10	Outstanding Redeemable Preference Shares *	-	-
11	Debt Equity Ratio	0.84	0.07
12	Earnings Per Share (in Rs.)	-	-
1. Basic and diluted:			
a.	Continuing Business	1.09	(5.66)
b.	Discontinuing Business	(2.61)	(0.62)
13	Capital Redemption Reserve	Nil	Nil
14	Debt Redemption Reserve	5,000.00	Nil
15	Debt Service Coverage Ratio	1.07	6.11
16	Interest Service Coverage Ratio	1.06	6.35

* The Company has not issued any preference shares.

Notes:
1. The above is an extract of the detailed format of annual financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the annual financial results is available on the website of BSE Ltd and on www.adityamedisales.com.
2. For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to BSE Ltd and can be accessed on www.adityamedisales.com

By and on behalf of the Board
Sd/-
Bhushan Mehta
Whole time Director

Date : September 30, 2020
Place : Mumbai

SRF Limited

CIN: L18101DL1970PLC005197
Registered Office: The Galleria, DLF Mayur Vihar, Unit No. 236 & 237, Second Floor, Mayur Place, Mayur Vihar Phase I Extn, Delhi - 110091
Corporate Office: Block C, Sector 45, Gurugram-122003
Tel: +91-124-4354400, Fax No: +91-124-4354500
Email: info@srf.com; Website: www.srf.com

NOTICE – TRANSFER OF SHARES TO INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND

NOTICE is hereby given to shareholders pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the "Rules") amended from time to time, which amongst other matters contains provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the Shareholders for seven consecutive years or more in the DEMAT account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority in the prescribed manner.

Hence all the underlying shares in respect of which dividend are not paid/claimed for the last 7 years (with reference to 1st Interim Dividend for the year 2013-14 onwards), have to be transferred to DEMAT Account of IEPF as per the said rules.

The Company has sent Individual notices at the latest available addresses of the shareholders, whose dividends are lying unclaimed for last 7 (seven) years, advising them to claim the dividends by November 20, 2020. The Company has also uploaded full details of such shareholders including their names, folio nos. or DP ID/ Client ID, etc. on its websites i.e. www.srf.com.

In case the Company/ Registrar and Transfer agent doesn't receive any communication from shareholders, the Company will be compelled to transfer such shares to the Demat account of IEPF on due date. Shareholders may note that in case of transfer of physical shares the Company would issue new share certificate(s) and inform the depository to dematerialize the same to effect the transfer in favour of the IEPF DEMAT Account and for the shares held in Demat mode, it will be directly transferred to IEPF authority with the help of depository participants (DPs). No claim shall lie against the Company in respect of such shares. Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the IEPF Rules.

In case of any claims or queries on the subject matter and the Rules, the shareholders may contact the Company's Registrar and Transfer Agents at M/s Kfn Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot No.-31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, Tel No. +91 40-67162222; Fax No.: +91-40-2300 1153; Toll Free No. 1800-4258-998; Email: einward.ris@kfnitech.com or Secretarial Department, SRF Limited, Block C, Sector 45, Gurugram -122003, Haryana, Phone No. +91-124-4354400 Fax No.: +91-124- 4354500, Email: cs@srf.com.

for SRF Limited
Sd/-
Rajat Lakhpanal
VP (Corporate Compliance) &

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत चंद्रपूर शिक्षक पुरस्कार प्रदान



चंद्रपूर, दि.१ (हिंदुस्थान समाचार) : चंद्रपूर शहर महानगरपालिका कडून शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणारे शिक्षकांना मनापा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षी रयतवारी मराठी प्राथमिक शाळा मनापाच्या सहायक शिक्षिका स्वाती किशोर बेतावर, सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळा मनापाचे सहायक शिक्षक अरुण बाजीराव वलके यांना शाल श्रीफळ, प्रमाणपत्र ट्राफी देऊन सन्मानित करण्यात आले. चंद्रपूर शहर महानगरपालिका शाळेतील पटसंख्या व गुणवत्ता वाढत आहे. याचे श्रेय सर्व शिक्षक शिक्षिकांना जाते असे गौरव उद्गार महापौर व मान्यवरांनी व्यक्त केले.

ही केवळ एका मुलीची हत्या नाही... अण्णा हजारे हाथरस घटनेवर बोलले!

अहमदनगर, दि. १, (प्रतिनिधी) : गेल्या वर्षी हैदराबाद येथील पोलिस चकमकीचे समर्थन करून नंतर अडचणीत आलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हाथरस प्रकरणावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. ही केवळ त्या मुलीची हत्या नसून मानवतेची हत्या आहे. यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देणे आवश्यक वाटते, अशी प्रतिक्रिया हजारे यांनी दिली आहे. २०१९ मध्ये हैदराबाद येथील एका डॉक्टर महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. तेथील पोलिसांना आरोपींना अटक केली. नंतर ते चार आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेले. त्यावेळीही देशभर संतापाची लाट उसळली होती. तेव्हा प्रतिक्रिया देताना हजारे म्हणाले होते, 'देशात महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटना वारंवार घडत आहे. त्याचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवूनही आरोपींना लवकर फाशी होत नसले तर पोलिसांनी केलेले एकाडर योग्यच आहे. काही सामाजिक कार्यकर्ते, वकील, नेते मंडळी या चकमकीला गुन्हा समजत असतील. मात्र, अशा गंभीर गुन्हातील आरोपींना लवकर फाशी होत नसले तर एकाडर योग्यच आहे.'

प्रलंबित वेतनासाठी एस टी कामगार संघटनेचा एल्गार

सातारा, दि.१ (हिंदुस्थान समाचार) : कोरोना साथरोगाच्या काळात एस टी कामगार जिवाची बाजी लावून काम करीत असताना तीन तीन महिने वेतन मिळत नसल्याने कामगारी हवालद्वील झाले आहेत. उपासमारीमुळे तर काही जणांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. वेतन कायदानुसार महामंडळाने वेळेवर वेतन देणे बंधनकारक असताना. निधी नसल्याचे कारण सांगून राज्यसरकारकडून मदत मागितली आहे परंतु या वेतनासाठी ती ही मिळवताच झालेली आहे. याबाबत संघटनेने मा मुख्यमंत्री मा उपमुख्यमंत्री मा परिवहन मंत्री तसेच प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला प्रत्यक्ष भेटून विनंतीही केली आहे. मात्र पगार मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे जर येत्या ७ तारखेपर्यंत जुलै व ऑगस्ट देण महिन्यांचे प्रलंबित वेतन व सप्टेंबर महिन्याचे देय वेतन म मिळाल्यास महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्यावतीने विभागाचे पदाधीकारी राज्यभरातील सर्व विभागीय कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करणार आहेत.

सुधागड तालुक्यात कोरोनाचा समूह संसर्ग, एकाच दिवशी ८ कोरोना बाधित रुग्ण सापडले; एकाच कुटूंबातील ७ जण झाले बाधित

पाली/बेगसे दि.१ : सुधागड तालुक्यात आता कोरोना समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बुधवारी (दि.३०) उशिरा प्राप्त अहवालानुसार ८ नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये एकाच कुटूंबातील ७ सदस्यांचा समावेश आहे. कोरोनाला रोखायचे असेल तर प्रशासनाला जनतेची

पाली/बेगसे दि.१ : साथ मिळणे तितकेच गरजेचे आहे. नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावे असे आवाहन केले. सुधागड तालुक्यात आता पर्यंत कोरोनाचे ३१६ रुग्ण झाले असून कोरोनाचे ३५० रुग्ण बरे

SUNRAJ DIAMOND EXPORTS LIMITED financial statement table with columns for Particulars, 3 months ended, and year-to-date figures.

RRIL Limited notice regarding SEBI regulations and company financial results for the quarter ended September 30, 2020.

MAJESCO मार्जेस्को माजेस्को संचालक मंडळाच्या आदेशानुसार साप्ताहिक निमित्ठेकरिता सही/- ठिकाण: मुंबई वारीका रस्त्याची दिनांक: ०१.१०.२०२०

सर्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय वृहन्मुंबई विभाग मुंबई धर्माचार आनुसृत धर्म, २ रा मजला, ६३ अ/३ अ/३ वेस्ट रोड, वरळी, मुंबई-४०००१८

जाहीर नोटीस या नोटीसीद्वारे तमाम लोकांना कळविण्यात येते की वरील संस्थेतील ओम शिवासाई एस्.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्ग), सायन, मुंबई - ४०००२२, असून या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहितीप्राप्ती खालील मध्य सभासदांच्या नावे सदसिका असून त्यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या खालील वारसांनी त्यांच्या नावे सदसिका हस्तांतरित करणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केलेला आहे.

जाहीर सूचना श्री. शंभुराव कोर्कोसो लिमिटेडचे सदस्य श्री. संजय विद्याधर रामने यांचे कार्यालय-बेशाली मग, सुहासिनी पावसकर रोड, दिवस (पूर्व), मुंबई-४०००६८ (सद्य सोसायटी) यांचे सदस्यत्वसंबंधीत पत्रे क्र.५, नळमजला, इमारत क्र.सी-२ या जागेबाबत अर्थिकासाठी कोर्कोसो कार्यालय वरत अर्जातला निदेश दिले आहेत.

व्हाईट ऑरगॅनिक अग्रो लिमिटेड (पूर्वीची व्हाईट इन्डिया इन्डस्ट्री लि.) सायन, मुंबई-४०००७७, भारत. नोंदणीकृत कार्यालय: ३१२ए, कैलास प्लॅटो, वल्लभ बाग लेन, घाटकोटा (पूर्व), मुंबई-४०००७७, भारत.

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that, we are investigating the title of Mr. Shabbir Gulam Husen Dhokwala (the said Owner) on behalf of our clients, Mr. Iqbal Haji Tarmohmed Patel and Mrs. Hasina Iqbal Bakharia, who are intending to purchase and acquire all the right title and interest of the said owner in the land and building structure, more particularly described in the Schedule of Property hereunder written (the said Property) ALL PERSONS having any kind of claim, objection, share, right, title, interest against or to the said property whether by way of sale, transfer, mortgage, lease, tenancy, charge, easement, gift, development rights, injunction or Lien of whatsoever nature are hereby required to make the same known in writing to the undersigned at Diver & Co., 1st Floor, Rajabahaloor Mansion, 14, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai - 400 023, together with the documentary proof in support thereof, within 14 (Fourteen) days of the date of this Notice, failing which, claims and objections, if any, shall not be entertained and shall be deemed to have been waived.

Mastek मास्टेक लिमिटेड सायन, मुंबई-४०००२५. नोंदणीकृत कार्यालय: ८०४/८०५, प्रेसिडेंट हाऊस, सी.एन. विद्यालयासमोर, अंबावाडी संकलनवळ, अंबावाडी, अहमदाबाद-३८०००६, गुजरात. वेबसाईट: www.mastek.com, ई-मेल: investor_grievances@mastek.com

मास्टेक लिमिटेडकडिता सही/- दिनेश कल्याण कंपनी सचिव दिनांक: ०१ ऑक्टोबर, २०२०

एस्सार (इंडिया) लिमिटेड सायन, मुंबई-४०००२५. नोंदणीकृत कार्यालय: २०४ बी ब्लॉक, न्यु ग्रॅण्ड एस्सायर्स बिल्डिंग लि., चिक्वाडा, प्लॉट क्र.११५, विसलेली फॅक्टरीच्या बाजूने, उच्चवृत्त, हारवे, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००१९. ई-मेल: esaarindia@gmail.com, वेबसाईट: www.esaarindia.com

नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग निविदा सूचना क्र.- नमुमपा/आरोग्य/ 66 / 2020 कामाचे नाव :- नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत आवश्यक पॅथॉलॉजी साहित्य गुप्त खरेदी करणेबाबतची फेरनिविदा. (प्रथम मुदतवाढ) कामाची अंदाजीत किंमत -रु. 1075360/-

जाहीर सूचना माझे अशील श्री. शंकर एल. तुवाले व श्रीमती सोनाली एम. तुवाले यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील अनुसूचीत साहित्याचे नमुद मागणारा आणि प्लॅट क्र.२२०४, बी ब्लॉक, गेल्वेसी हाईस्ट कॉलोनी, न्यु म्हाडा टॉवर, मालाड (पश्चिम), मुंबई येथील मालमत्ता माझे अशिलानी श्रीमती नंदी खड्गीकर कावडे यांच्याकडून दिनांक ११.०२.२०२० रोजी निष्पादित किर्ती करणामा (नॉंदणी क्र.बीआरएल-६-२०२०) नमूद खरेदी केली होती.

मोनाच नेटवर्क कॅंपिटेल् लिमिटेड सायन, मुंबई-४०००२५. नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१०१, १०२, १०३ मजला, अंधेराटला मॅट, उद्योग भवन समोर, सोसायटी रोड, गोंगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. ई-मेल: cs@mnlgroup.com वेबसाईट: www.mnlgroup.com

मोनाच नेटवर्क कॅंपिटेल् लिमिटेडकडिता सही/- दिनांक: ०२ ऑक्टोबर, २०२० कॅंपन सचिव व सहाय्य अधिकारी